

कृषि व पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागातील ई-प्रकल्प राबविण्याकरिता प्रकल्प अंमलबजावणी समिती (Project implementation Committee) गठीत करणेबाबत.

महाराष्ट्र शासन
कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग
शासन निर्णय क्रमांक: प्रअस-२०१७/ प्र.क्र.३२४/१३-अ
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२,
दिनांक :- १२ ऑक्टोबर ,२०१७

वाचा :

- १) शासन निर्णय क्रमांक: सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक मातंस-२०११/प्र.क्र.१२५/३९ दि. २३/९/२०११
- २) शासन निर्णय क्रमांक: सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक १२५६/फाईल/डीआयटी/२०१२. दि. २१/९/२०१२

प्रस्तावना:-

राज्याचे प्रशासन अधिक गतिमान तसेच लोकाभिमुख करण्याचे दृष्टीने प्रशासकीय कामाकाजात माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करून नागरिकांना माफक दरात, जलद व पारदर्शकरित्या ई-सेवा पुरविण्याच्या हेतूने राज्याचे ई-प्रशासन धोरण उपरोक्त शासन निर्णयान्वये जाहीर करण्यात आलेले आहे. सदर शासन निर्णयामधील परिच्छेद क्र. १२.३ नुसार संबंधित प्रशासकीय विभागांनी प्रकल्प अंमलबजावणी समिती स्थापन करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. तसेच सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णय क्र. १२५६/फाईल/डीआयटी/ २०१२, दि.२१/९/२०१२. च्या शासन निर्णयातील परिच्छेद क्र.६ मध्ये प्रकल्प अंमलबजावणी समितीची रचना विहित केली आहे. त्यानुसार कृषि व पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग तसेच विभागाच्या अखत्यारितील सर्व क्षेत्रिय कार्यालये यांचे संगणकीकरण आणि ई-प्रशासनाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रकल्प अंमलबजावणी समितीची (Project Implementation Committee) स्थापन करणे आवश्यक आहे.

शासन निर्णय:-

सामान्य प्रशासन विभागाच्या दि. २३/९/२०११ व दि. २१/९/२०१२ रोजीच्या शासन निर्णयान्वये दिलेल्या मार्गदर्शक सूचना / निदेशानुसार कृषि व पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग तसेच विभागाच्या अखत्यारितील सर्व क्षेत्रिय कार्यालये यांचे संगणकीकरण आणि ई-प्रशासनाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रकल्प अंमलबजावणी समिती (Project Implementation Committee) खालीलप्रमाणे गठीत करण्यात येत आहे.

अ.क्र.	अधिकाऱ्यांचे पदनाम	समितीचे पद
१.	अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव (कृषि)	अध्यक्ष
२.	अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव (वित्त)	सदस्य
३.	अपर मुख्य सचिव/ प्रधानसचिव /सचिव (नियोजन)	सदस्य
४.	अपर मुख्य सचिव/प्रधानसचिव/सचिव, उद्योग	सदस्य
५.	अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, माहिती व तंत्रज्ञान	सदस्य
६.	आयुक्त कृषि, कृषि आयुक्तालय, पुणे	सदस्य
७.	उप सचिव (फलोत्पादन)	सदस्य
८.	विषयाशी संबंधित कृषि संचालक	सदस्य
९.	राष्ट्रीय सुचना केंद्राचे प्रतिनिधी (NIC)(आवश्यकतेनुसार)	सदस्य
१०.	माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील बाहेरचे तज्ञ (आवश्यकतेनुसार)	सदस्य
११.	समिती समोर विचारार्थ असलेल्या विषयाशी संबंधित कार्यासनाचे सह सचिव/उप सचिव	सदस्य
१२.	अवर सचिव (फलोत्पादन)	सदस्य सचिव

उपरोक्त समितीची कार्यकक्षा खालीलप्रमाणे:-

- कृषि व पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या ई-प्रशासन धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक ते हार्डवेअर /सॉफ्टवेअर उपलब्ध करण्यासाठी आवश्यक त्या अनुषंगीक बाबीवर निर्णय घेणे.
- विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या संगणकीकरण प्रकल्पांची व्याप्ती ठरविणे.
- विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या समितीच्या कार्यक्षेनुसार ई-गव्हर्नन्स प्रकल्प सुरु करण्यासाठी RPF (Request for Proposal) अंतिम करून निविदा प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करणे.
- विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध संगणकीकरण प्रकल्पांकरिता आय.टी. सोल्यूशन प्रोव्हायडर कंपन्यांची निवड करून प्रकल्प प्रस्तावास विहित कार्यपध्दतीने मंजूरी देणे.
- विभागाच्या ई-गव्हर्नन्सबाबतच्या कामाचा आढावा घेणे.
- सामान्य प्रशासन विभागाने (माहिती तंत्रज्ञान विभाग) वेळोवेळी घेतलेल्या निर्णयानुसार तसेच प्रदान केलेल्या अधिकारानुसार प्रकल्प अंमलबजावणी समितीस अधिकार राहतील.
- रु. १० लक्ष ते रु. ५ कोटीपेक्षा कमी (किंवा माहिती तंत्रान विभाग (सा.प्र.वि.) यांनी घेतलेल्या त्या त्या वेळेच्या धोरणानुसार) रकमेपर्यंतच्या ई-प्रशासनासंबंधीच्या कामांना मान्यता देणे.
- प्रकल्प अंमलबजावणी समितीद्वारे मंजूर झालेल्या प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार वित्त विभाग, शासन निर्णय क्र.विअप्र-२०१३/प्र.क्र.३०/२०१३/विनियम, दि.१७/४/२०१५ च्या परिशिष्टातील वित्तीय अधिकार नियम पुस्तिका १९७८, मधील भाग पहिला, उप-विभाग तीनच्या अनुक्रमांक चार, परिच्छेद क्रमांक २७ (२) नुसार राहतील. ई-प्रशासन प्रकल्पाच्या मंजूरीबाबत समितीमध्ये एकवाक्यता न

झाल्यास सदर प्रकल्प माहिती तंत्रज्ञान विभागाच्या शासन निर्णय दि.५/१०/२००१ अन्वये गठीत केलेल्या उच्चाधिकार समितीकडे मान्यतेस्तव सादर करण्यात यावे.

- १०) वरीलप्रमाणे गठित करण्यात आलेल्या समितीने प्रकल्पांना मान्यता दिल्यानंतर संगणकीकरण व तदनुषंगिक बाबी म्हणजेच संगणक, सॉफ्टवेअर, हार्डवेअर इत्यादी आवश्यक यंत्रसामुग्री खरेदी तसेच संगणक प्रणालींचे विकसन (Software Development), संदर्भाधिन शासन निर्णयानुसार व वेळोवेळी निश्चित होणाऱ्या शासन निर्णयानुसार निश्चित केलेल्या धोरणानुसार करण्यात यावे.
५. समिती समोर विचारार्थ विषयाशी संबंधित कार्यासनाचे सह सचिव/ उप सचिव हे उपरोक्त समितीचे सदस्य सचिव असतील. ज्या कार्यासनाशी संबंधित विषय बैठकीत असेल त्या कार्यासनाने प्रकल्प अंमलबजावणी समितीची बैठक आयोजित करणे, बैठकीचे इतिवृत्त तयार करणे व त्या अनुषंगाने पुढील कार्यवाही करणे यासर्व बाबी विषयाशी संबंधित कार्यासनाने करावयाच्या आहेत.
६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१७१०१२१२२५३५०९०१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(क.य.वंजारे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) अपर मुख्य सचिव (वित्त) वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
- २) प्रधान सचिव, उद्योग, ऊर्जा व मागार विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ३) अपर मुख्य सचिव (नियोजन) नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ४) प्रधान सचिव (पदुम) कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ५) प्रधान सचिव (कृषि) कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ६) संचालक, माहिती व तंत्रज्ञान संचालनालय, मुंबई.
- ७) कृषि आयुक्त, कृषि आयुक्तालय, पुणे.
- ८) संचालक (आत्मा), कृषि आयुक्तालय, पुणे.
- ९) संचालक (फलोत्पादन), कृषि आयुक्तालय, पुणे.
- १०) संचालक, नॅशनल इन्फॉमेटिक्स सेंटर, ११ वा मजला, नवीन प्रशासन भवन, मुंबई.
- ११) विभागातील सर्व सह सचिव, उप सचिव, व अवर सचिव कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १२) विभागातील सर्व कक्ष अधिकारी, कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १३) निवड नस्ती-१३.